



☎ : 8655438454
9969271310

SUNRISE INDUSTRIAL TRADERS LIMITED

Date: 1st November, 2022

To,
The Stock Exchange Mumbai
P. J. Towers,
Dalal Street,
Mumbai - 400 001

Dear sir,

Ref.: BSE Code No. 501110

Sub: Newspaper Publication-Regulation 47(1) of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015

Pursuant to Regulation 47(1) of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 please find enclosed copy of Notice of Board meeting of Sunrise Industrial Traders Limited to be held on **Saturday 12th November, 2022** at 9.00 a.m. at registered office of the Company as published in following newspaper on 1st November, 2022

1. Active Times (English Language) and
2. Mumbai Lakshdeep (Marathi Language)

Kindly take note of the same.

Thanking you,

Yours faithfully,

FOR SUNRISE INDUSTRIAL TRADERS LIMITED

SURESH RAHEJA
WHOLETIME DIRECTOR
(DIN:00077245)

	मुंबई येथील मुंबई शहर दिवाणी न्यायालय व्यावसायिक दारा क्र.१६३६/२०१२ (सीपीसीचे आदेश ५, नियम २०(१अ)) तक्रार सारः ०५.०५.२०२२; तक्रार वाचलः १८.०७.२०२२ दिवाणी प्रक्रियेचा सांकेतिक १९०८, उच्च न्यायालय कायदा २०१५ चे व्यावसायिक न्यायालय, व्यावसायिक विभाग व व्यावसायिक अपिलीय विभाग यांचे कलम ६ अन्वये व्यावसायिक निवादाबाबत दावा प्रकरणात तजविष्कारिता समन. बँक ऑफ इंडिया, बँक सहकारी संस्था, बँकिंग कंपनी (उत्क्रमाचे प्राप्ती व हस्तांतरण)) कायदा १९७० चे कायदा ५ अंतर्गत स्थापन, मुख्य कार्यालय-स्टार हाऊस, सी-५,) जी ब्लॉक, वाई-कुर्ली कॉम्प्लेक्स, वाई (पूर्व), मुंबई-४०००५१ आणि त्यांचे शाखा) कार्यालयापैकी एक जेकड सकल शाखा मौलाना आझाद रोड, जेकरा सकल,) मुंबई-४०००११ येथे स्थित, त्याच्या स्थापन केलेल्या मुख्यवार, श्री. बलराम तिवारी,)) फिर्मादीचे मुख्य व्यवस्थापक यांच्यामार्फत) ...फिर्मादी विक्रय १. उत्तमसिंग विलीपसिंग कंढाल, मे. गुरुकुल फिटनेस चे मालक) त्याचा पत्ता: दूकान क्र.७, फातिमाबाई ललित चाळ, सहाद्री नगर, मांडुप पश्चिम,) मुंबई- ४०००३८,) आणि ससेचः फ्लॅट ३,एच-२२, शास्त्री नगर, रत्नसिंग कालनी, विलेज रोड,) मांडुप पश्चिम, मुंबई- ४०००७८.) ...प्रतिवादी प्रति, १. उत्तमसिंग विलीपसिंग कंढाल, मे. गुरुकुल फिटनेस चे मालक (बरीलनामित प्रतिवादी) (दि. १०/१०/२०२२ रोजी न्यायालय कक्ष क्र.३२ मधील एच.एच.जे. श्री. एन. पी. त्रिभुवन यांच्या अध्यक्षीय आदेशासमोर) ज्या अर्थात ख नामित फिर्मादींनी तुमच्या विरोधात व्यावसायिक विवादाबाबत दावा दाखल केलेला आहे आणि तुमच्याला येथे समन देण्यात येत आहे की, विद्यमान समनच्या सेवेसमूर ३० दिवसांत लेखी अहवालाबाबत सारद करावे आणि मान्य केल्याप्रमाणे लेखी अहवाल जत तुम्ही ३० दिवसांच्या कालावधीत किंवा अन्म इतर दिवशी, न्यायालयाने निहित केल्याप्रमाणे लेखी स्वरुपात नोंदीत कारणास्तव लेखी अहवाल सादर करण्यात कसूर केल्यास आणि न्यायालयास योग्य वाटेल त्याप्रमाणे शुल्काचा भरणा केल्यानंतर परत समनसच्या सेवेच्या तातखेपामुल १२० दिवसांच्या आत तुम्हाला रकम जमा करावी लागेल. समन सेवेच्या तातखेपामुल १२० दिवसांच्या समाप्तीनंतर नोंदीत घेण्यात येणारे लेखी अहवालास मान्यता न्यायालय देणार नाही आणि लेखी अहवाल सादर करण्याचे अधिकार काढून घेतले जातील. फिर्मादींनी विनंती केली आहे की:- अ. प्रतिवादीला आदेश घावा आणि फिर्मादीला रु. १,८३२,२८२.६९/- (एस्पे एक लाख च्याऐंशी हजार दोसरो च्याऐंशी आणि पैसे एकसह फक्त) रोख कर्ज खाते क्रमांक ००५९३०११०००००८१ अंतर्गत देय आहे, रु. १,०१,५२७.१०/- (एस्पे एक लाख एक हजार पाचसो सतावीस आणि फक्त रुहा ऐंशी) कार्यात भांडवल मुदत कर्ज खाते क्रमांक ००५९७३३१०००००३७ अंतर्गत देय आहे, रु.४,९०,५७८.८८/- (एस्पे चार लाख नव्वह हजार सातसो सतावस आणि पैसे अठ्ठयाऐंशी पैसे फक्त) मुदत कर्ज खाते क्रमांक ००५९७३४१०००००१८ अंतर्गत देय आहे आणि रु.८५,३१६.११ (रु. पंचाऐंशी हजार तीसरो सोळा आणि फक्त पैसे अकरा) निधी व्याज मुदत कर्ज खाते क्रमांक ००५९६५८१००००००५३ अंतर्गत देय आहे, एकूण एकूण रु.८,६०,८८३.७०/- (एस्पे आठ लाख सहा हजार आठसो च्याऐंशी आणि फक्त सतर पैसे) रु.२,७० प्रति वर्ष, रु.८५५ प्रति वर्ष, ९.३५% वार्षिक दरात पुढील व्याजासह आणि रु.८५५ प्रति वर्ष मूळ अर्ज दाखल केल्याचा तातखेपामुल सदीच्या दाव्याच्या तपशिलासमूर देय होईपर्यंत आणि/किंवा वसूली होईपर्यंत अनुक्रमे मासिक विनंती अधिक २% देढालक व्याजासह, वादीला प्रकर्य "बी" मध्ये फिर्मादींचे दावा तपशीलासमूर. ब. असे घोषित केले जाईल की, बरीर रोख क्रेडिट, कार्यात भांडवल मुदत कर्ज, मुदत कर्ज आणि निधी व्याज मुदत कर्ज खात्यांच्या संदर्भात फिर्मादींच्या देयांची परतडेड जिम आणि जिम उपकरणांमध्चे वापरल्या जाणाऱ्या मशीनच्या वैध आणि कायमस्वरूपी गृहितकाद्वारे रीतसर सुस्थित आहे. ट्रेडमिल, एलिटिक्ल क्रास ट्रेनर, पीईसी फ्लाय/वीअर डेल्ट, लॅट पुलडाउन, लेग कर्ल/लेग एक्स्टेंशन कॉम्बो इ. क. व्यायामशाळा आणि व्यायामशाळेतील उपकरणे जसे की ट्रेडमिल, लॅंबवर्ग्डाकार क्रास ट्रेनर, पीईसी फ्लाय/वीअर डेल्ट, लॅट पुलडाउन, लेग कर्ल/लेग एक्स्टेंशन कॉम्बो इत्यादींमध्चे वापरल्या जाणाऱ्या हत्यारेवेकेटेड मशीन्स या प्रतिवादीच्या आदेशासमूर आणि निर्देशांसमूर विकल्या जातील. माननीय न्यायालय आणि त्याच्या निव्वळ फिक्सी रकम बांदील किंवा बरील प्रॉब्लिम (अ) म्हणून दावा करण्यात आलेल्या देय रकमेच्या समाधानासाठी सोपवावी. ड. दाव्याची सुनावणी व अंतिम निकाल प्रलंबित असताना फिर्मादींना त्यांचे दावा पूर्ण करण्यासाठी किंवा निव्वळ फिक्सी प्रक्रियेचे आलेला खर्च आणि फिक्सी करण्याचे अधिकारासह दिवाणी प्रक्रियेचा सांकेतिक १९०८ चे आदेश ट्रेडमिल, इलिटिक्ल क्रास ट्रेनर, इशाल फ्लाय/वीअर डेल्ट, लॅट पुलडाउन, लेग कर्ल/लेग एक्स्टेंशन कॉम्बो इ. फिर्मादीकडे किंवा येथे दावा केलेल्या त्याच्या रकमाकांची किंवा समाधानासाठी योग्य असले त्याप्रमाणे किंवा कोर्ट रीसॉरचीच निवृत्ती करण्यात यावी. इ. दाव्याची सुनावणी व अंतिम निकाल प्रलंबित असताना प्रतिवादींना स्वतः किंवा त्यांचे चाकर व प्रतिनिधीद्वारे किंवा अन्यथा या माननीय न्यायालयाच्या आदेशाने आणि आदेशाद्वारे कोणत्याही प्रकारे हस्तान्तरित किंवा विल्लेबाद लावण्यापासून किंवा तृतीय पक्ष अधिकार निर्माण करण्यापासून प्रतिबंधित केले जाईल. जिम आणि व्यायामशाळेतील उपकरणे जसे की ट्रेडमिल, इलिटिक्ल क्रास ट्रेनर, पीईसी फ्लाय/वीअर डेल्ट, लॅट पुलडाउन, लेग कर्ल/लेग एक्स्टेंशन कॉम्बो इत्यादींमध्चे हत्यारेवेकेटेड मशीन वापरल्या जावात. फ. असे की, बरील विनंती (अ) व (इ) मधील अंतरीम व अद्यअंतरीम सहाय्य फिर्मादींना मान्य करावे. ग. प्रकरणाच्या स्थितीसमूर व स्वरुपासमूरान्य इतर वे पुढील सहाय्य मान्य करावे. ह. दाव्याच्या शुल्काकारिता. तुमच्याला येथे समन देण्यात येत आहे की, सदर् प्रस्ताव सूचनेसंदर्भात सर्व प्रसंघी उरते देड शकल अशा विल्लेभासहित किंवा असा एखादी व्यक्ती जो वर नमुद फिर्मादींच्या सर्व प्रसंघांना उरते देड शकल अशा इतर व्यक्तींमध्चा उत्पन्न राहते आणि यापुढे तुम्हाला कळविण्यात येत आहे की, दाव्याचे तुमचे सुव्यासकीला तुमच्याकडे असलेली सर्व दस्तावेजे किंवा अधिकार सारद करावेत आणि तुमच्या प्रकरणाच्या पुढाव्ही तुमची इच्छा असल्यास फिर्मादींच्या प्रकरणासंदर्भातील पुरावे समाधिड दस्तावेज जर तुमच्या ताब्यात असतील तर ते तुमच्या बिकलासह पाठववेल किंवा लेखी अहवालासह जोडावयांच्या यादींमध्चे असे सर्व दस्तावेज सारद करावेत. माझा हस्त व न्यायालयाच्या शिक्क्यानिशी देण्यात आले. आज दिनांक १८ ऑक्टोबर, २०२२ मुद्रक आज दिनांक १८ ऑक्टोबर, २०२२ ३११, वर्मा चॅंबर, ३रा मजला, ११, होमबी स्ट्रीट, फोर्ट, मुंबई-४००००१ मोबा.क्र. ९८२७००१९८ ई-मेल:anantshinde.advocate@gmail.com तुम्हाला याद्वारे कळविण्यात येते की पात्रता निव्वारणसमूर राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय विधी सेवा समिती, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि तात्काळ विधी सेवा समिती यांच्याकड मोफत विधी सेवा तुमच्यासाठी उपलब्ध आहे आणि तुम्ही पात्र असल्यास आणि त्याचा लाभ घेण्याची इच्छा असल्यास, मोफत कायदेशीर सेवा, मुंबी वरीलकी कोणत्याही कायदेशीर सेवा प्राधिकरण/समितीशी संपर्क साधू शकता. टीपः या दाव्यामध्ये वरील तारीख ०३.१२.२०२२ आहे. कृपया मुंबई येथील मुंबई शहर दिवाणी न्यायालयाच्या अधिकृत वेबसाईटवर या दाव्याची स्थिती आणि पुढील/पुढील तारीख तपासा.
--	--

NOTICE TATA MOTORS LIMITED			
Registered Office : Bombay house, 24, Homi Mody Street, Fort, Mumbai - 400001			
NOTICE is hereby given that the certificate[s] for the undermentioned securities of the Company have been lost/misaid and the holder[s] of the said securities/applicant[s] has/have applied to the Company to issue duplicate certificate[s]. Any Person who has a claim in respect of the said securities should lodge such claim with the Company at its Registered Office within 15 days from this date, else the Company will proceed to issue duplicate certificate[s] without further intimation.			
Name[s] of holder[s]	Certificate No.	Total no of Share[s]	Distinctive Number[s]
Ranna Alok Dave	29981	1475	23240171 To 23241645
sd/- Ranna Alok Dave			
Place : Mumbai, Date : 30th Oct, 2022			

जाहीर सूचना
येथे सर्वांना सूचना देण्यात येत आहे की, माझे अशील अर्थात पूर्णमा काशिनाथ शिंदे आणि सित किशन शिंदे हा फ्लॅट क्र.सी-७०३, उषा भवन, वाय इमारत, सी-विंग, क्षेत्रफळ २५० चौ.फु. कारपेट क्षेत्र अर्थात ३०० चौ.मी., बिल्डअप क्षेत्र, समतुल्य २८७ चौ.मी.मी., गुलमोहर को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि. म्हणून ज्ञात सोसायटी मध्ये, पी.एल.काळे गुरुची मार्ग, भानू मंथर रोड, बांधकामित जलिन फॅडस्टल सर्वे क्र.१४४ व टीपीएच x यादव विभागाचे अंतिम प्लॉट क्र.२४३, दादर (पश्चिम), मुंबई - ४०००१८ येथील जागेचे मालक असून त्यांनी प्रस्तुत केले आहे की, त्यांनी दिनांक ०१/०७/२००८ रोजीच्या स्थायी पूर्ववी निवासासाठी करारनाम्याचे प्रतिनिधित्व केले आहे, नोंदणी अ.क्र. ०१/०८-२/०४१३/२००८ अंतर्गत रीतसर नोंदणी केली आहे, मे. बिल्डअफ त्यात विकासक असल्याने श्रीमती इंदिरा काशिनाथ शिंदे यांना वर दिलेला फ्लॅट दिला आहे, त्यामध्ये त्या भाडेकरू/विवासी आहेत. ज्याअर्था श्रीमती इंदिरा काशिनाथ शिंदे यांचे दि.२७.०९.२००९ रोजी त्यांचा मृत्यु झाला, त्यांनी दि.२७.०९.२००९ रोजी नोटीसकृ विल अंमलगत आणला अर्थात पॉर्णिमकाशिनाथ शिंदे आणि नातू उदा. किशन शिंदे यांच्या नावे. ज्याअर्थी येथेय प्रक्रियेनुसार सोसायटीने पूर्णिमा काशिनाथ शिंदे आणि भीत किशन शिंदे यांच्या नावे सफर फ्लॅट हस्तांतरित केला आहे. कायदेशीर वास्तव्यासह जर कोणा व्यक्तीस सदर घर किंवा भागावर विक्री, वारसाहक, बर्शस, भाडेपट्टा, अदलाबदल, ताराम, अधिभार, मालकी हक, न्याय, ताबा, कायदेशीर हक, जरी किंवा अन्य इतर प्रकारे कोणातही हिलाता दावा असल्यास त्यांनी खालील व्याखीरिषीकडे त्यांचे बालिदाय क्र.३, रत्न कापडेड, कृष्णा हाटिलजवळ, दक्षिर चेक नाका, दक्षिर (पु.), मुंबई-४०००६८ येथे आजच्या तातखेपासून ७ दिवसात कळवावे, अन्यथा सदर्द मालमनेसर कोणातही दावा नाही असे समजले जाईल.
सही/- श्री. किरण ई. कोचरेकर के.के. असोसिएट्स वकील
ठिकाण: मुंबई दिनांक: ०१.११.२०२२

सनराईड इंडस्ट्रीयल ट्रेडर्स लिमिटेड नोंदणीकृत कार्यालय: ५०३, कॉमर्स हाऊस, १४०, पन एच.रोड, फोर्ट, मुंबई-४०००२३. ई-मेल:sditf@gmail.com वेबसाईट:www.sunriseindustrial.co.in दूर:८८५५५४३८५४/९९९२९३१० सीआयएन:एल६९२०एमएच१२५०पीएससी०१८७२ सूचना येथे सूचना देण्यात येत आहे की, खालील बाबी विघात झेव व मान्यते ठेव बाबतीला कसरीचे नोंदीकृत कार्यालय: ५०३, कॉमर्स हाऊस, १४०, पानिपतम व्हायर रोड, फोर्ट, मुंबई-४०००२३ येथे जलीवार, दि.२२ नोवेंबर,२०२२ रोजी स. ९.०७५. सनराईड इंडस्ट्रीयल ट्रेडर्स लिमिटेडच्या संघाकड मंडळाची सभा होणार आहे. १. ३० सप्टेंबर, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवार्षिकारिता कंपनीचे अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्ष (एक्स्पेंड) आणि तिमाहीवित्तीय वेबसाईट मधील भाषावरीलकाद्वारे विवेचित मर्यादित पुनर्विलोकन आव्हान. २. कंपनीच्या कंपनी सचिवाची निवृत्ती करणे. ३. संशोधित खर व्यवहारास मान्यता. यापुढे कंपनीच्या प्रतिपुष्टीतील व्यवहाराकाला त्यांचे पुनर्दिड कर्मचारी, संचालक व प्रवर्तकांसाठी कंपनीची व्यापार शिक्की ३ ऑक्टोबर, २०२२ पासून सर्वसामान्य जनतेसमूर ३०.१०.२०२२ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवार्षिकारिता अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्ष स्टॉक एक्स्चेंज कालांतरान ४८ तासांपासून बंद ठेवण्यात येईल. मंडळाच्या आदेशानुसार सनराईड इंडस्ट्रीयल ट्रेडर्स लिमिटेडकडारा दिनांक: २८.०७.२०२२ दुराग की: हेला ठिकाण: मुंबई पुनर्दिड संचालक: (डीआयएन००७७२२४२)
--

quant

quant	quant Mutual Fund Registered Office: 6th Floor, Sea Breeze Building, A. M. Road, Prabhadevi, Mumbai - 400 025. Tel.: +91 22 6295 5000 E-mail: help.investor@quant.in Website: www.quantmutual.com NOTICE CUM ADDENDUM NO. 17/2022 DISCLOSURE FOR HOSTING OF HALF YEARLY FINANCIAL RESULTS AS ON SEPTEMBER 30, 2022 NOTICE is hereby given to all investor(s) / Unit holder(s) of quant Mutual Fund ("the Fund") that in accordance with Regulation 59 of Securities and Exchange Board of India (Mutual Funds) Regulations, 1996 and read with SEBI Circular no. SEBI/HO/IMD/DF2/ CIR/P/2018/92 dated June 05, 2018, the half yearly financial results for the period ended September 30, 2022 has been hosted on the website www.quantmutual.com and AMFI website viz. www.amfiindia.com. Investors can request for physical / soft copy of the Half Yearly Financial Results for the half year ended September 30, 2022 through any of the following means: - Email: help.investor@quant.in; - Call on 022-6295 5000; - Letter: Write a request letter to KFin Technologies Private Limited, at Karvy Selenium, Tower-B, Plot No. 31 & 32, Financial District, Nankramguda, Serilingampally, Gachibowli, Hyderabad - 500 032. Such copies shall be provided to unit holders free of costs.
--------------	--

Place : Mumbai	For quant Money Managers Limited
Date : 31.10.2022	Sd/-
	Authorised Signatory
MUTUAL FUND INVESTORS ARE SUBJECT TO MARKET RISKS, READ ALL SCHEME RELATED DOCUMENTS CAREFULLY.	

WHITEHALL COMMERCIAL COMPANY LIMITED CIN: L51900MH1985PLC035669 Regd. Office: O-402, Floor-4, Plot-389, Paldi Ratan House, Sankara Mattham Road, Kings Circle, Matunga, Mumbai-400019 Tel No.: 022-22020876 Email ID: whitehall@yahoo.com NOTICE Notice is hereby given that pursuant to Regulation 29 read with Regulation 33 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that a meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Friday, November 11, 2022 at 4.30 p.m. at registered office of the company, inter alia to consider and approve the Un-audited Standalone Financial Results of the Company for the quarter and half year ended September 30, 2022. Further, in terms of the Company's Code of Conduct and SEBI (Prohibition of Insider Trading) Regulations, 2015, the trading window for dealing in securities of the Company by its designated persons shall remain closed till the completion of 48 hours after the announcement of the financial results for the quarter and half year ended 30th September, 2022. For more details please visit the website of the Company i.e. www.whitehall.co.in and the Stock Exchange where the shares of the Company are listed i.e. www.bseindia.com For Whitehall Commercial Company Limited Sd/- Rohit Prabhudas Shah Director Place : Mumbai Date : 31st October, 2022 DIN : 00217271

डि. एन.नगर, सीलदेवी सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित.

इंडियन ऑइल नगर समोर , अंधेरी (पश्चिम) मुंबई -४०००५३

या संस्थेचे सध्यास असेलेल्या या संस्थेच्या इमारतीत नुसतिका धारण करणाऱ्या खालील सभासदांचे निधन झाले.

मरत सभासदाचे नाव	मृत्युची तारीख	रुम नं	बाराकुरी नातू	वारसाचे नांव
श्रीमती जुलैखवी मोहम्मद रोख	१८.१०.२००९	प. ३९६	मुलगा	श्री. मयदुम मोहम्मद शेख

यांनी संस्थेकडे वारस नोंदीबद्दल अर्ज दाखल केला असून संस्था या जाहीरतीद्वारे संस्थेच्या भांडवल / मालमनेत असलेले संपन्न सभासदांचे भाग व हितसंबंध हस्तांतरित करण्यासंबंधी मरत सभासदांचे वारसदार किंवा अन्य मागणीदार /हक्कदार यांच्या कडून मागणी /हक्कत मागविण्यात येत आहे. ही नोंदीत प्रसिद्ध झाल्याच्या दिनांका पासून 7 दिवसात त्यांनी आपल्या मागण्याच्या वा हक्कीतीच्या पुढाव्ही आदेशक त्या कायदाप्रमाणे प्राती ४ अन्य पुरावे सादर करावेत. जर मरत नमूद केलेल्या मुदतीत कोणाही व्यक्ती कडून झाले मागण्या किंवा हक्कीती सादर झाल्या नाही, तर संपन्न सभासदांचे संस्थेच्या भांडवल/ मालमनेतील भाग व हितसंबंध यांच्या हस्तांतरणाबाबत संस्थेच्या उपनिधीनुसार कार्यवाही करण्यात येईल. नोंदी व उपनिधीची एक प्रत मागणीद्वारस /हक्कतद्वारस पाहण्यासाठी संस्थेच्या कार्यालयात संचित यांच्याकडे सकाळी. ११ ते १ पर्यंत नोंदीस दिलेल्या तातखेपासून नोंदीसची मद्रुत संपण्याच्या तातखेपर्यंत उपलब्ध राहील.

ठिकाण - अंधेरी (पश्चिम) मुंबई -५३
 डि.एन.नगर, सीलदेवी सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित.

याच्या करिता आणि वतीने - (संचित)

दिनांक - ०१ -११ -२०२२

PUBLIC NOTICE
Notice is hereby given to general public at large that my client's Mother LATE SMT. BHAGWANTI TOPANDAS PUNJABI was the Joint owner of Flat No.15, Building No.19, 3rd Floor, Chembur Navjivan CHS Ltd, Mahul Road, Chembur, Mumbai-400 074; addressing 544 Sq.ft. Carpet along with my client MR. SHYAM TOPANDAS PUNJABI , that she LATE SMT. BHAGWANTI TOPANDAS PUNJABI expired at Mumbai on 21.03.2013. and accordingly her legal heirs have Released all their respective rights in the said flat in favour of my client MR. SHYAM TOPANDAS PUNJABI vide Release Deed dated 21.08.2018 duly Registered bearing Registration No. KRL-5-11618-2018 DATED 24.08.2018.
Thus, the Previous Agreement dated 24.02.1995 in respect of the above said flat was not Registered net stamp duty paid, hence the same was lodged for Adjudication purpose with office of Collector of Stamps, Kurla, Chembur, Mumbai-71; under Adjudication No. IMP/1100901/174/22/K DATED 07.10.2022 and my client has paid the requisite stamp duty along with penalty thereon to clear the title of the said flat and now the said flat can marketable title.
Any persons, relatives, legal heirs, public in general etc. having any right, title, interest, share, claim, benefit upon the said flat by way of inheritance, legacy, bequest, transfer, mortgage, sale, lien, charge, trust, maintenance or otherwise howsoever required to make the same known to the undersigned by Registered Post with acknowledgement due along with documentary proof within 15 days from the date of publication of this notice, otherwise claims if any received thereafter will be considered as waived for all intended purposes and my client will be then entitled to proceed for sale, transfer of the said flat to the prospective buyer.
Place : Mumbai. Date : 01/11/2022
VJUU M. KHITHANI, ADVOCATE HIGHT COURT, CHEMBUR CAMP, MUMBAI-74

अॅरो ग्रीनटेक लिमिटेड
सीआयएन : L21010MH1992PLC069281
नोंदणीकृत कार्यालय : १/एफ, लक्ष्मी इंडस्ट्रियल इस्टेट,
न्यू लिंक रोड, अंधेरी (प.), मुंबई - ४०० ०५३.
ई-मेल : contact@arrowgreentech.com दूर. ०२२ - ४९७४ ३७५८
विशेष सर्वसाधारण सभेची सूचना दि. १७.१०.२०२२ चे शुद्धिपत्रक
विशेष सर्वसाधारण सभेची सूचना दि. १७.१०.२०२२ ची सूचना जीव सर्वांभाषाकारांना पाठवण्यात आली आहे व सूनेच्या पाठवणीची सूचना वतीमनाप्राप्त दि. २१.१०.२०२२ रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे त्या सूचनेसंदर्भात सदर शुद्धिपत्रक जारी करण्यात येत आहे. कंपनीच्या सभासदांनी नोंद घ्यावी की एजेंडा बाब क्र. २ करिता स्पष्टिकरण अहवालाचा भाग असलेल्या पृष्ठ क्र. २ वरील टाउक क्र. २ व पृष्ठ क्र. १४ वरील मुद्दा क्र. १ (एफ) या मजकुराच्या जागी खालील मजकूर असेल :
ईजीएम सूचनेच्या संदर्भात खालील सुधारणा वाचण्यात याव्यात :
१. टाउक क्र. २ मध्ये, समभाषाकृता प्राधान्य वाटपाकरिता किमान इश्यू प्राइड निश्चित करण्याची संबंधित तारीख ही दि. ११ ऑक्टोबर, २०२२ अशी आहे ती येथे असेल त्या एवजी की. १२ ऑक्टोबर, २०२२ अशी वाचावी.
२. टाउक क्र. २ करिताच्या स्पष्टिकरण अहवालांमध्ये :
अ) पृष्ठ क्र. १४ च्या मुद्दा क्र. १ (एफ) मध्ये संबंधित तारीख ही दि. ११ ऑक्टोबर, २०२२ अशी आहे ती येथे असेल त्या एवजी दि. १२ ऑक्टोबर, २०२२ अशी वाचावी.
सदर शुद्धिपत्रक हे सूचनेसहित व सूचनेस जोडून वाचण्यात यावी. सूचनेचे शुद्धिपत्रक हे कंपनीची वेबसाइट www.arrowgreentech.com वरील प्रसिद्ध करण्यात आले आहे.
सूचनेतील अन्य सर्व मजकूर अपरिवर्तित आहे.
अॅरो ग्रीनटेक लिमिटेड करिता
सही/-
पुनम वसन्तल
कंपनी सचिव
दिनांक : ३१.१०.२०२२
ठिकाण : मुंबई

म्युझिक ब्रॉडकास्ट लिमिटेड

(सीआयएन : L64200MH1999PLC137729)
नोंदणीकृत कार्यालय : ५ था मजला, आरएफ कॉर्पोरेट पार्क, ऑफ पश्चिम द्रुगती महामार्ग, कलानगर, वाई (पूर्व), मुंबई - ४०० ०५१.
दूर. +९१ २२ ६६९६९१०० वेबसाईट : www.radiocity.in

दि. ३० सप्टेंबर, २०२२ रोजी संपलेली तिमाही व सहमाहितीकरिताचे अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्ष

	तिमाहीअखेर	तिमाहीअखेर	सहमाहितीअखेर	वर्षअखेर
अ. क्र.	३०.०९.२०२२ अलेखापरीक्षित	३०.०९.२०२१ अलेखापरीक्षित	३०.०९.२०२२ अलेखापरीक्षित	३१.०३.२०२२ लेखापरीक्षित
१	परिचलनातून एकूण उत्पन्न (अन्य उत्पन्नांसमवेत)	५,३७,३५२	४,६४,३२०	१०,२१०.८७
१	करपुर्ब कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	१४.४५	४९.६५	१५.९०
३	करपावत कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	१०.३४	२१.४४	१९.३४
४	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न	२५.०६	२९.८८	२६.०६
५	प्रदाित समभाग भांडवल	६,९१३.७१	६,९१३.७१	६,९१३.७१
६	अन्य निधी (राशिवैविधी समाविष्ट)	-	-	५३,४४६
७	उत्पन्न प्रतिममभाग (ईपीएम)			
(दर्यानी मूल्य प्रत्येकी रु. २/-)				
(अवार्शिकीकृत)				
मूलभूत व सौम्यीकृत	०.००	०.०१	०.००	(०.१६)

टीपः

१. बरील वित्तीय निष्कर्षाचे लेखापरीक्षण समितीद्वारे पुरावलोकन करण्यात आलेले असून संचालक मंडळाद्वारे त्यांना दि. ३१.१०.२०२२ रोजी मंजूरी देण्यात आलेली आहे.

२. बरील विवरण हे सेबी (सूचिबद्धता अनिवार्यता व विमोचन आसयस्कता) विनियम, २०१५ च्या विनियम ३३ अंतर्गत स्टॉक एक्स्चेंजेसकडे दाखल करण्यात आलेल्या दि. ३०.०९.२०२२ रोजी संपलेल्या तिमाही वित्तीय निष्कर्षाच्या अहवालाच्या विस्तृत प्राकरणाचा सारांश आहे. तिमाही व सलगमाही वित्तीय निष्

Read Daily Active Times

PUBLIC NOTICE

Mrs. Shaheen Shabbir Ahmed was jointly along with Mr. Shabbir Ahmed Fayaz Ali co-member of Castle Tower Co-operative Housing Society Ltd. (Registration No. BOMW/HR/HSGG/TC/9616/96 (97-98) dated 8th July, 2000) ("the said society") and by virtue thereof held 5 (Five) shares of Rs. 50/- (fifty) each aggregating to Rs. 250/- under Share Certificate No. 004 bearing Distinctive Nos. 16 to 20 (both inclusive) of the said society ("the said shares") and incidental thereto jointly held 50% undivided shares in Flat No. 104, measuring 277.50 sq. ft. out of 555 sq. ft. built-up area on 1st Floor, in A-Wing, Building No. 2 of the said society known as Castle Tower Co-operative Housing Society Ltd., having address at Sector-C, Vaishali Nagar, Jogeshwari (West), Mumbai - 400102 (referred to as "the said flat") expired on 21/04/2016. (1) Mr. Usamah Shabbir Ahmed and (2) Mr. Maaz Shabbir Ahmed, both adults, sons of the deceased and (3) Asst. Secy. Shabbir Ahmed, an adult, Daughter of the deceased, as the surviving legal heirs and next of kin of the said deceased member, have intended to release, relinquish and transfer their proportions/claims and 43.75% share in the deceased said flat/shares in favour of their father Shri Shabbir Ahmed Fayaz Ali.

Any person/persons having any objection, claims, demand or/and/any other right or transfer are required to notify the same to the undersigned within 14 (fourteen) days of the publication of this notice copied to the Secretary, Castle Tower Co-Op. Housing Society Ltd., having address at Sector-C, Vaishali Nagar, Jogeshwari (West), Mumbai - 400102, with certified copies of such documents and other proofs in support of their objection/claims, if any. If no such objections/claims are received within the period prescribed above, the Society shall be free to deal with the said transfer in such a manner as provided in the Bye-laws of the Society. At Mumbai on this 01st day of November, 2022

Sd/-
Husain S. Khan, Advocate
601, The Vishva Prem CHS Ltd., Patel Estate Road, Jogeshwari (West), Mumbai - 400102.
Place: Mumbai Date: 01/11/2022

PUBLIC NOTICE

My Client Anil V. Shah is Owner of Flat No.201, Kalpana Ship CHS Ltd., Shivshaktidham Road, Bhayander (E) 401105, Dist.Thane. He had purchased said flat from Vendors (1) Sachin Gopinath Nirmalkar and (2) Shobha Gopinath Nirmalkar. The Terms & Condition as contained in Agreement for Transfer Dt.23-08-2022 Regt. Sr.No. 14029/2022/TNN/7. The society had duly admitted my client as member of Society and Transferred Share Certificate No.9 in favour of my client.

My client intends to sell a foresaid flat to the intending Purchaser Rathod Ramesh Purshottam & Ramila Ramesh Rathod.

Anyone of Legal heirs of either Gopinath Laxman Nirmalkar and Shobha Gopinath Nirmalkar having any right title and interest share shall inform in writing to undersigned Advocate within 14 days of Publication of Notice, else if will be presumed that nobody is having any claim or objection to the proposed sale of said flat and the sale Transaction will be completed of the objection received after the stipulated period which please note.

JAYANT A. PATEL
B.L., A.L. (Mumbai)
Advocate High Court, Mumbai
B-10, New Shanti Gangra CHS Ltd.,
Opp.Rly Station, Bhayander (E),
Thane-401105, Mob.: 9819649353

PUBLIC NOTICE

Mrs. Katherine Pereira, owner of flat no. B/304, and a member of Sumet Co-op. Hsg. Socy. Ltd., having address situated at I. C. Colony Main Road, Borivali (W), Mumbai - 400103, holding 5 (Five) shares bearing distinctive nos. 131 to 135, Share Certificate No. 27, and society bearing Registration No. BOM/WR/HSGG/TC/13495/ 1988-1989, aggregating approximately 497 sq. ft. carpet area, hereby declares having lost the original Agreement for Sale, dated 06/04/1985, vide Complaint ID.: 49170/2022, dated 29/10/2022 at MHB Police Station.

The said Agreement was executed between M/s. Shreyas Builders, the Vendor therein, and Mr. Purshottam Waman Khandekar & others, the Purchasers therein. Mrs. Katherine Pereira, had bought the aforementioned flat from Mr. Purshottam Waman Khandekar & others on 11/07/1989, and till date has not created any third party right, nor sold her rights, title or interest in the said flat. We hereby invite claims from anyone from the general public, who might have seen or taken possession of the above mentioned document lost while travelling by public transport in the vicinity of I. C. Colony.

Any person claiming to have found the above lost document will be required to get in touch with the Advocate's office mentioned below within a period of 15 days from the publication of this notice with the lost document and/or other proofs in support of any claim of having found the lost document, and such person/s shall be suitably rewarded for their trouble/effort. If no person/s comes forward claiming to have found the lost document within the period prescribed above, the current abovesigned owner shall be free to follow due legal process in such manner as provided under prevailing laws. All person/s are hereby informed not to deal or carry out any transaction with anyone on the basis of the said lost document. If anyone has already carried out or in the process of carrying out any transaction, kindly inform the undersigned Advocate in writing on the below mentioned address within 7 days from these presents.

SCHEDULE OF PROPERTY
All that pieces or parcels of land or ground situated at Ekisar Village, Borivali (W), in the Registration District of Mumbai - 400103, bounded by Suburban and bearing C.T.S. No. 1160 and 1161, measuring according to the present City Survey Records an area of 1306.6 Sq. meters and bounded as follows, that is to say:
On or towards the North: by Public Road
On or towards the South: by land bearing C.T.S. No. 1159
On or towards the East: by Public Road
On or towards the West: by land bearing C.T.S. No. 1167
Dated: 01.11.2022 Sd/-
Place : Mumbai Adv. Frank Mullakara
Off no: 3, Silverine CHSL, 3rd Cross Road, 1 C Colony, Borivali (W) Mumbai - 103. 9892165515/9619919940

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that, RABI UL JAMAL SHAIKH, a member of Abid Niwas Noor Apartment Co-Op. Hsg. Society Ltd., having address at Mira Gaon, Kashimira, Mira Bhayander Road, Mira Road (East), Thane-401107 and holding Flat No. 303, died on 25/10/2018 and his wife MRS LAILUNNESA RABIULJAMAL SHAIKH has applied for 100% membership of the society against the said flat.

That as per Bye Laws of the society hereby invites claims or objections from the heir or heirs or other claimant or claimants/objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/property of the society within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their/ claims/objections for transfer of share and interest of the deceased member in the capital/property of the society. If no claims/objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/property of the society in such manner as is provided under the bye-laws of the society. Objectors shall give their written objection and contact Secretary/Chairman of the society or the undersigned from the date of publication of the notice till the date of expiry of its period.

SBS LEGAL
Saraj B Sharma (Advocate High Court)
B/07, Jai Poonam Nagar CHS Ltd.
Near Deepak Hospital, Mira Bhayander Rd
Bhayander (E) Thane 40105
Date: 01/11/2022

PUBLIC NOTICE

My client is interested to purchase the property at Flat No./ Room No. 09, 3 Floor, Joybelle Premises Co-operative Housing Society Ltd, Morf Road Mahim, Mumbai-400 016, measuring area 565 sq. Fts, C.S. No. 1261, final Plot No. 794, T.P.S. No. III Mahim Division.

Like to issue Public Notice as :-
"We MR. RAM MAHDEV NAKHWA, & MRS. SHALINI RAM NAKHWA are proposed to purchase A Flat No./ Room No. 09, 3 Floor, Joybelle Premises Co-operative Housing Society Ltd, Morf Road Mahim, Mumbai-400 016, measuring area 565 sq. Fts, C.S. No. 1261, final Plot No. 794, T.P.S. No. III Mahim Division.

Notice is hereby given, if any person/s has/have any valid and lawful objection(s) in purchasing the above flat from MRS. DILARAM SHUMSUDDIN MUKADDAM aged 89 years succson of person(s) is/are requested to intimate to us as objection(s) thereto within 15 days from the date of Publication of this notice. In case no objection(s) is/are received within the time mentioned above, we will purchase the above flat from MRS. DILARAM SHUMSUDDIN MUKADDAM aged 89 an objection, if any will not be valid thereafter".

Date: 01.11.2022

Sd/-
Nillesh Ravindra Haldankar
Advocate, High Court, Mumbai
Address: 804/02 Prabhadevi
Housing Society, Rajbhau Desai Marg, Mumbai No. 400025.

NOTICE

MR. KHURSHED HUSAIN KUVAWALA alias KHURSHID HASAN ALI KUVAWALA, a member of AL-SAADAH CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LIMITED, having address at AL-SAADAH, C. S. No. 3627 to 3637 & 1/3626, 6th Floor, B Wing, E. R. Road, Mumbai 400003 and holding flat/tenement No. A-1202 measuring 350 Sq. Ft. Carpet area on the 12th floor in the building of the Society, died on 19th May, 2019 without making any nomination. His wife ZABIUNNISHA and two daughters, SABIHA & RASHIDA BANO have made an application for transfer of interest of MR. KHURSHED HUSAIN KUVAWALA alias KHURSHID HASAN ALI KUVAWALA in the shares and Flat No. A-1202.

The Society hereby invites claims or objections from the heirs or heirs or other claimants/objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased Member in the capital/property of the Society. If no claims/objections are received within the prescribed period above, the Society shall be free to deal with the shares and interest of the deceased Member in the capital/property in such manner as is provided in the Bye-laws of the Society. The claims/objections, if any, received by the Society for transfer of shares and interest of the deceased Member in the capital/property shall be dealt in the manner provided under the Bye-laws of the Society. A copy of the registered Bye-laws of the Society is available for inspection by the claimants/objectors, in the office of the Society/with the Secretary of the Society between 4.00 P.M. to 6.00 P.M. from the date of publication of the notice till the date of expiry of its period.

FOR & BEHALF OF
AL-SAADAH CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LIMITED
SECRETARY
PLACE: MUMBAI
DATED: 31st OCTOBER, 2022

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that my client MRS. AUDREY DELIMA W/o. IVAN MARTIN DELIMA, is sole owner of FLAT NO. 103, FIRST FLOOR, BLDG NO. 22, KRISHNA WEST END CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LIMITED, BOLINJ, VIRAR (WEST), TAL-VASAT, DIST-PALGHAR-401303. MR. IVAN MARTIN DELIMA, has purchase aforesaid FLAT from M/S. UNITECH LIMITED., Vide an Agreement, Dated 06/02/2002, the said agreement is registered at. Sub-Registrar Vasai II, vide an Document No. 0604/2002

LATE MR. IVAN MARTIN DELIMA has died on 13/03/2018, at HOME, leaving behind him his wife MRS. AUDREY DELIMA is the legal heir of the said Flat.

Thereafter as legal heirs of aforesaid Flat MRS. AUDREY DELIMA, had made an application with all legal, necessary & relevant documents before society for transfer of said flat and Shares on her name & Society have to transfer said flat in the name of MRS. AUDREY DELIMA.

All persons claiming any interest in the said flat/shares by way of sale, lease, exchange, mortgage, lien, trust, easement, attachment or otherwise, however required to Lodge, their claim/interest together with relevant documents in support thereof at the address mention hereunder within 14 days from the date of publication of this Notice, failing which it shall be presumed that there is no claim over the said flat/shares.

S/D,
ADV. NAYAN B. JAIN
5, VARTAK HALL, 1ST FLOOR,
AGASHI RD, VIRAR (WEST),

PUBLIC NOTICE

Mr. Maruti Baijrao Satpute, a member holding 100% undivided right, titled interest along with the shares of the society, in flat No. 004, Building No. 2, 'H' wing, Ground Floor, Shree Shankeshwar Nagar H & I CHSL, Shiv Vallabh Road, Ashokvan, Dahisar (East), Mumbai- 400068 died On 11.02.2013.

By an Release deed dated 13/05/2014, duly serial notarised at 669/2014 dated 13/05/2014, Smt. Vijaya Maruti Satpute, (widow of Maruti B. Satpute), Mr. Rajesh Maruti Satpute (Son), Smt. Ujjwala Bapusaheb Bile, Smt. Sunita Bhimrao Hale, Smt. Supriya Ganpat Pingale (daughters) released their rights of the shares to Smt. Kalpana Raghunath Chormule (daughter) all the above being the class 1 legal heirs of late Maruti Bhimrao Satpute, and thus Smt. Kalpana Raghunath Chormule has acquired 100% undivided rights title & interest along with the shares and the Society has transferred the shares on 21/08/2016 in her favour.

I Adv. Rajat K. Singh hereby invites claims or objection from the her/s or other claimants/objectors to the transfer of the said right, title and interest of the deceased member Maruti Bhimrao Satpute to Smt. Kalpana Raghunath Chormule holding the said flat within a period of 15 days from the publication of this notice with copies of such documents and other proofs in support of the claims/objections. If no claims/objections are received within the period prescribed there of NO CLAIM CERTIFICATE would be issued and no claims shall be entertained there after.

Sd/-
Adv. Rajat K. Singh
Office no 138, 1st floor, Ostwal Omate, Bldg. no. 2/A, Near Jain Mandir, Jeshal Park, Bhayander East
Dist.-Thane - 401105
(Mob No. 81698 75195)
Date: 01/11/2022
Place: Mumbai

PUBLIC NOTICE

Under the instruction from my client namely Mr. Dyaneswar Govind Elle, R/o. Krushna Co-Op Housing Society Ltd. Mankhurd (W) Mumbai 400043 issuing the following publication as the property situated at Krushna Co-Op Housing Society Ltd., Mankhurd (W) Mumbai 400043 bearing Flat No. 303. The said property came in the name of my client from his father Late Govind Karbhari Elle as legal heir. The Krushna Co-Op Housing Society Ltd. Mankhurd (W) Mumbai 400043 transferred the said Flat No. 303 on my Client Mr. Dyaneswar Govind Elle on dated 10/05/2022 & said Krushna Co-Op Housing Society Ltd. Mankhurd (W) Mumbai 400043 also transferred the Share Certificate No. 71 of Shares No. 351 to 335. Accordingly, my client Mr. Dyaneswar Govind Elle is the legal owner & possessor of the said Flat No. 303 of Krushna Co-Op Housing Society Ltd. Mankhurd (W) Mumbai 400043. If any body have any dispute regarding the said Flat No. 303 please be inform me in the above mentioned address within 15 days from the fate of publication here with. In case All persons having any claim in respect thereof by way of Sale, Exchanges, Gift, Mortgage or otherwise however are requested to inform the same in writing to the undersigned having their office below that objection on the above schedule property, if I have not received any objection within in the stipulated days beyond that no claims is entertained or binding on my client.

Sd/-
Adv. Vijayanand R. Pagare
Vijanand R. Pagare
Advocate Notary Public (Govt. of India)
Mob.: 9760921314
Place : Sangamner Date : 01/11/2022

NOTICE

TATA MOTORS LIMITED

Registered Office : Bombay house, 24, Homi Mody Street, Fort, Mumbai - 400001
NOTICE is hereby given that the certificate[s] for the undermentioned securities of the Company have been lost/misaid and the holder[s] of the said securities/applicant[s] has/have applied to the Company to issue duplicate certificate[s]. Any Person who has a claim in respect of the said securities should lodge such claim with the Company at its Registered Office within 15 days from this date, else the Company will proceed to issue duplicate certificate[s] without further intimation.

Name[s] of holder[s]	Certificate No.	Total no of Share(s)	Distinctive Number[s]
Ranna Alok Dave	29981	1475	23240171 To 23241645

Place : Mumbai, Date : 30th Oct, 2022

Sd/-
Ranna Alok Dave

PUBLIC NOTICE

TO WHOMSOEVER IT MAY CONCERN

This is to Inform the General Public that following Share Certificate(s) of PFIZER LIMITED having its Registered Office at Pfizer Centre Patel Estate, Patel Estate Road, Off S V Road, Jogeshwari West, Mumbai-400102 Registered in the Name(s) of the Following Shareholder(s) has/have been lost by the Registered Holder(s):

FOLIO#	Name[s] of the holder[s]	Certificate#	Distinctive NOS	No of Shares
122009	SHEILA SITALDAS DALAL	354467	1807915-931	2248001-420
	SULOCHANA SITALDAS DALAL		2769136-145	4085097-108
			5783721-752	10662788-900
	Total		16764594-697	208

The Public are hereby cautioned against purchasing OR dealing in any way with the Above Referred Share Certificate(s). Any Person(s) has/have any claim in respect of the said Share Certificate(s) should lodge such claim with the Company at its Registered Office at Pfizer Centre Patel Estate, Patel Estate Road, Off S V Road, Jogeshwari West, Mumbai-400102 Registered in the Name(s) of the Following Shareholder(s) has/have been lost by the Registered Holder(s).
PLACE : MUMBAI DATE : 1st NOVEMBER, 2022

NOTICE

MR. MAZHAR MANSOOR ARSIWALA, a member of AL-SAADAH CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LIMITED, having address at AL-SAADAH, C. S. No. 3627 to 3637 & 1/3626, 6th Floor, B Wing, E. R. Road, Mumbai 400003 and holding flat/tenement No. A-1712 measuring 385 Sq. Fts. Carpet area on the 17th floor in the building of the Society, died on 2nd July, 2021 without making any nomination.

(1) FARIDA MAZHAR ARSIWALA (2) AMMAR MAZHAR ARSIWALA AND (3) YUSUF MAZHAR ARSIWALA have made an application for transfer of interest of MR. MAZHAR MANSOOR ARSIWALA in the shares and Flat No. A-1712.

The Society hereby invites claims or objections from the heirs or heirs or other claimants/objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased Member in the capital/property within a period of 21 days from the publication of the notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims objections for transfer of shares and interest of the deceased Member in the capital/property of the Society. If no claims/objections are received within the prescribed period above, the Society shall be free to deal with the shares and interest of the deceased Member in the capital/property in such manner as is provided in the Bye-laws of the Society. The claims/objections, if any, received by the Society for transfer of shares and interest of the deceased Member in the capital/property shall be dealt in the manner provided under the Bye-laws of the Society. A copy of the registered Bye-laws of the Society is available for inspection by the claimants/objectors, in the office of the Society/with the Secretary of the Society between 4.00 P.M. to 6.00 P.M. from the date of publication of the notice till the date of expiry of its period.

FOR & BEHALF OF
AL-SAADAH CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LIMITED
PLACE: MUMBAI
DATED: 31st OCTOBER, 2022
SECRETARY

NOTICE

MR. KHURSHED HUSAIN KUVAWALA alias KHURSHID HASAN ALI KUVAWALA, a member of AL-SAADAH CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LIMITED, having address at AL-SAADAH, C. S. No. 3627 to 3637 & 1/3626, 6th Floor, B Wing, E. R. Road, Mumbai 400003 and holding flat/tenement No. A-1202 measuring 350 Sq. Fts. Carpet area on the 12th floor in the building of the Society, died on 19th May, 2019 without making any nomination. His wife ZABIUNNISHA and two daughters, SABIHA & RASHIDA BANO have made an application for transfer of interest of MR. KHURSHED HUSAIN KUVAWALA alias KHURSHID HASAN ALI KUVAWALA in the shares and Flat No. A-1202.

The Society hereby invites claims or objections from the heirs or heirs or other claimants/objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased Member in the capital/property within a period of 21 days from the publication of the notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims objections for transfer of shares and interest of the deceased Member in the capital/property of the Society. If no claims/objections are received within the prescribed period above, the Society shall be free to deal with the shares and interest of the deceased Member in the capital/property in such manner as is provided in the Bye-laws of the Society. The claims/objections, if any, received by the Society for transfer of shares and interest of the deceased Member in the capital/property shall be dealt in the manner provided under the Bye-laws of the Society. A copy of the registered Bye-laws of the Society is available for inspection by the claimants/objectors, in the office of the Society/with the Secretary of the Society between 4.00 P.M. to 6.00 P.M. from the date of publication of the notice till the date of expiry of its period.

FOR & BEHALF OF
AL-SAADAH CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LIMITED
SECRETARY
PLACE: MUMBAI
DATED: 31st OCTOBER, 2022

IN THE CITY CIVIL COURT AT DINDOSHI (BORIVALI DIVISION), GOREGAON, MUMBAI

S. C. Sait No. 677 OF 2022

To, Mr. Tribhuvan Jolpara Room No. 19, Kanji Kalidas Chawl, Gandhi Nagar, Rani Sati Marg, Malad (East), Mumbai- 400097.

MR. RAMESH KANJIBHAI THAKKAR Vs

MR. TRIBHUVAN JOLPARA, & Ors.,

This is to inform you that the aforesaid matter was moved before His Judge Shri T. T. Agawale presiding in court Room No. 16 on 21 September 2022 for ad interim reliefs in terms of Notice of Motion, but the service could not be served upon you, therefore the Hon'ble Court has given direction to serve the Notice to you therefor as per direction of the Hon'ble Court I am serving this Notice to you for your knowledge that the above said matter has been adjourn on 07/11/2022 at 2.45 p.m. for ad-interim reliefs.

Hence you are requested to remain present for your say if you so desire.

PRADEEP KUMAR G. DUBEY (B.A. LLB) ADVOCATE HIGH COURT (Advocate for plaintiff)

OFFICE : Shop No. 3, Navkar Paradise Building, First Floor, behind Vimal Interic Hub, Near Laxmi Chhaya Bldg., Babhai Naka, L.T. Road, Borivali (W), Mumbai- 82. Mobile 8850809687

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to general public at large that my client's Mother LATE SMT. BHAGWANTI TAPANDAS PUNJABI was the Joint owner of Flat No.15, Building No.19, 3rd Floor, Chembur Narayan CHS Ltd, Mahul Road, Chembur, Mumbai-400 074; measuring 544 Sq.ft. Carpet area along with my client MR. SHYAM TAPANDAS PUNJABI. The said LATE SMT. BHAGWANTI TAPANDAS PUNJABI expired at Mumbai on 21.03.2013, and accordingly her legal heirs have Released all their respective rights in the said flat in favour of my client MR. SHYAM TAPANDAS PUNJABI vide Release Deed dated 21.08.2018 duly Registered bearing Registration No. KRLS-11618-2018 DATED 24.08.2018.

This is to inform you that the aforesaid matter was moved before His Judge Shri T. T. Agawale presiding in court Room No. 16 on 21 September 2022 for ad interim reliefs in terms of Notice of Motion, but the service could not be served upon you, therefore the Hon'ble Court has given direction to serve the Notice to you therefor as per direction of the Hon'ble Court I am serving this Notice to you for your knowledge that the above said matter has been adjourn on 07/11/2022 at 2.45 p.m. for ad-interim reliefs.

Hence you are requested to remain present for your say if you so desire.

PRADEEP KUMAR G. DUBEY (B.A. LLB) ADVOCATE HIGH COURT (Advocate for plaintiff)

OFFICE : Shop No. 3, Navkar Paradise Building, First Floor, behind Vimal Interic Hub, Near Laxmi Chhaya Bldg., Babhai Naka, L.T. Road, Borivali (W), Mumbai- 82. Mobile 8850809687

PUBLIC NOTICE

Notice is hereby given on behalf of my client Smt. Ranjana Ramesh Bagore, that her husband Shri. Ramesh Ramnath Bagore had purchased the Flat No. B/24 measuring 341 Sq. Ft. Built up Area, located on the Ground Floor, in the Building known as Jai Balaji Co-operative Housing Society Ltd., situated at Ganesh Nagar Dombivali (W) Thane 421202 vide Agreement for sale dated 24/07/1992, the said Agreement for sale executed on 24/07/1992, which is registered with joint sub- registrar Kalyan-3, under Document No. Chha-2641 Late. Ramesh Ramnath Bagore executed on 05.08.2004: leaving behind him following heirs 1) Smt. Ranjana Ramesh Bagore-Wife, 2) Mr. Pawan Ramesh Bagore- Son, as only legal heirs now my client want sell the said Flat No. B/24.

All the persons/any other legal heirs, Government Authorities, Banks Financial Institution Trust etc. are requested to intimate to me as their counsel about any claim in or upon the said Flat within 14 days from this notice below mentioned address, otherwise it will be treated that noting objection or claim is their over it.

Sign/-
Kushal Dhande

Date:- 01.11.2022 Ganesh Nagar, Dombivali (West)

Read Daily Active Times

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the public at large that my clients MR. ABDUL LATIF KHAN & MRS. BILQIS BEGUM MAHMOOD KHAN, owners of Flat No. 43, Bldg. No. 4B/ Jupiter known as Narendar Park Jupiter CHS Ltd, Narendra Park, Naya Nagar, Mira Road (E), Thane-401107, was in possession of The Agreement for Sale between Mr PRAVIN J. JAMSANDEKAR and MR. ABDUL LATIF KHAN & MRS. BILQIS BEGUM MAHMOOD KHAN dated 3rd October, 2001 & Gift Deed between Mr. ABDUL LATIF KHAN & MRS. BILQIS BEGUM MAHMOOD KHAN and MRS. SHAMEENA IRSHAD KHAN dated 17th December, 2016 of the above said flat which has been lost and a complaint has been lodged with the Mira road Police Station, bearing Lost Report No. 26486/2022 & 26488/2022, dated 20/11/2022. That any person finding the said Original Agreement for Sale & Gift Deed of the above said flat should hand over to my clients. If anybody having any rights, interest over the said flat on the basis of the Agreement for Sale & Gift Deed should stake claim within 15 days from the publication of this notice and after stipulated time my clients shall disown the said Original Agreement for Sale & Gift Deed.

A. K. SHEIKH (Advocate & Notary)
C/98 Shanti Shopping Centre, Mira Road (E) Thane-401107
Date: 01/11/2022

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the General Public that, Late Shivaji Nathu Mali was a Bonafide 1st Joint Owner of Jupiter Mercury C.H.S. Ltd., Poonam Sagar Complex, Mira Road (East), Dist-401107, holding 50% share of Flat No. MA-201, A-Wing in the society, he died on 23/02/2019 and he has not made nomination, leaving behind his legal heirs 1) Minal Shivaji Mali (Wife), 2) Adishree Shivaji Mali (Daughter) & 3) Adish Shivaji Mali (Son) & there are no any legal heirs except us. That legal heir No. 2 & 3 shall issue NOC to transfer 50% share in favour of my client i.e. Minal Shivaji Mali, then my client shall apply for 50% share of the said Flat No. MA-201, to become 100% shareholder in the society.

We hereby invite claims or objections from the heirs of other claimants/objectors to the transfer of 50% share of the deceased member in the capital/property of the society within a period of 15 days from the publication of this notice, between 6 to 9 pm in below mentioned address. If no claims/objections are received within the period prescribed above, the society shall transfer 50% share under the bye- laws of the society.

Date: 01/11/2022

(D. S. Ghugare-Advocate)
C-54, Shanti Shopping Centre, Mira Road (East), Dist -Thane.

MANUGRAPH INDIA LIMITED

CIN: L29290MH1972PLC015772; Registered Office: Sidhwa House, 2nd Floor, N. A. Savant Marg, Colaba, Mumbai - 400 005.

Email: sharegrievances@manugraph.com; Website: www.manugraph.com; Tel. No.: 022-22874815 / 0620; Fax No.: 022-22877072

NOTICE

Pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (Listing Regulations), Notice is hereby given that the meeting of the Board of Directors of Manugraph India Limited is scheduled on Friday, November 11, 2022 to consider among other things, the Company's Unaudited Financial Results for the quarter and half year ended September 30, 2022.

This intimation is also available on the website of the Company at www.manugraph.com and on the websites of the Stock Exchanges where the shares of the Company are listed at www.bseindia.com and www.nseindia.com.

For Manugraph India Limited
Sd/-
Sanjay Shah
Chairman & Managing Director
Date: October 31, 2022
Place: Mumbai